NEWGEN SOFTWARE TECHNOLOGIES LIMITED

CIN: L72200DL1992PLC049074

Regd. Office: A-6, Satsang Vihar Marg, Qutab Institutional Area,
New Delhi – 110067, Tel.: +91-11-40770100, 26963571,
Fax: (+91) -11-26856936

Website: https://newgensoft.com, Email: investors@newgensoft.com

NOTICE

Notice is hereby given that pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 a

meeting of the Board of Directors of the Company will be held on Wednesday,

1. To consider and approve Audited Standalone and Audited Consolidated

2. To consider and recommend the Dividend on Equity Shares, if any, for the

The said information is also available on the website of the Company at

https://newgensoft.com and website of the Stock Exchanges at

NOTICE OF LOSS OF SHARE CERTIFICATES

Notice is hereby given that the following Share Certificates issued by the Company are

reported to have been lost or misplaced and the registered Shareholders/Claimants thereto

Certificate No. of

100*

3*

20**

16**

**Shares of Rs.5/- face value

For Dr. Reddy's Laboratories Ltd.

No(s).

153369

156445

265472

19220

507

The public is hereby cautioned against dealing in any manner with the above share

certificates. Any person(s) who has/have any claim in respect of the said share certificate(s)

should lodge claim(s) at the Company's Regd. Office: 8-2-337, Road No.3, Banjara

Hills, Hyderabad - 500 034 within 15 days of publication of this notice after which no claim(s)

will be entertained and the Company will proceed to issue share certificate(s) of Rs.5/-

face value in lieu of Rs.10/-face value pursuant to subdivision of shares of the

Dr. REDDY'S LABORATORIES LIMITED

Read, Office: 8-2-337, Road No.3, Baniara Hills, Hyderabad - 500 034

CIN: L85195TG1984PLC004507, Tel: 91 40 4900 2900; Fax: 91 40 4900 2999

email: shares@drreddys.com; website:www.drreddys.com

Company or issue duplicate share certificates(s) of Rs.5/- face value.

have applied to the Company for the issue of duplicate share certificates.

Name of the

Shareholder

S04242 Shirish Harsukhlal Shah

2 C01727 Chandraprakash Rao B R

5 S00098 Sharad Mahadev Aher

*Shares of Rs.10/- face value

For Newgen Software Technologies Limited

Company Secretary & Compliance Officer

Aman Mourya

Dr. Reddy's

Distinctive Nos.

From - To

16248859 - 16248908

16506819 - 16506918

27355457 - 27355459

77039678 - 77039697

49851638 - 49851653

Sandeep Poddar

Company Secretary

financial results of the Company for the Quarter and Financial Year ended

May 15, 2019, inter alia, to transact the following business items:

HMIL bets on Venue to maintain growth

R RAVICHANDRAN Chennai, May 2

HYUNDAI MOTOR INDIA Ltd (HMIL) is betting big on Venue, a compact SUV which will be launched shortly.

Amid challenges and subdued market sentiment, HMIL expects Venue will not only give the needed impetus to maintain its growth momentum in the domestic market but also help to attain leadership in the overall sports utility vehicle (SUV) segment going forward.

With bookings for Venue starting on Thursday, HMIL is confident that it will sell at least 8,000 units a month that will go up in a few months.

The company hopes that exports, which is expected to begin in a few months after launch, will shore up Venue's monthly sales further, said sources close to the market developments. Venue is slated for launch on May 21 and is being pitted against market leader Maruti Brezza, Tata's Nexon, Ford EcoSport and M&M's XUV 300, among others, in the compact SUV segment. With Venue in place, Hyundai India sets sales target of 7.4 lakh units in 2019, including exports.

The compact SUV segment is growing faster than other segmens in the PV segment and has a potential of 30,000 to 35,000 units a month. Brezza leads the pack with an average monthly sale of 13,000-14,000 units, followed by other models, said Siam sources. The SUV segment holds close to 30% of the overall passenger vehicle sales in India.

HMILmanaging director & chief executive SS Kim, while declining to comment on Venue's sales, said like its popular SUV Creta, Venue would do equally, given the encouraging response from customers. The company has introduced the Hyundai Blue Link in the Indian market for safety and convenience of customers and vehicle management relationship services.



NOTICE Notice is hereby given that the following Shareholder have lost the Share Certificates and have requested for issue of duplicate certificate.

NAME	SHARES	DISTINCTIVE NOS.	S.C.NO.
Mrs. K.R.SRIKANTH	5	356953-356957	16894
330, N.S.R. Road,	5	459307-459311	34616
Coimbatore – 641 011	5	679881-679885	56666

It is hereby informed that duplicate share certificate will be issued as requested by the Shareholder, if no objection is received, within 15 days from the date of issue of this advertisement For THE LAKSHMI MILLS CO. LTD.

(Sd) S.PATHY Coimbatore Chairman & Managing Director 02.05.2019



THE MYSORE PAPER MILLS LTD

(A Government of Karnataka Undertaking)

32, 5th Floor. (Karnataka State Co-operative Federation Ltd.'s Building), D. Devaraj Urs Road, (Race Course Road), Bengaluru - 01

NOTICE

Notice is hereby given that a meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, the 10th May, 2019, at 11.30 a.m. at the above address, inter alia, to consider and to take on record the Unaudited Financial Results (Provisional) for the guarter ended 31.03.2019 in terms of Clause 41 of the Listing Agreement.

For The Mysore Paper Mills Limited. Sd/- Mohan D Kulkarni Bengaluru Date: 02.05.2019 **Company Secretary**

Quick Heal Security Simplified

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

CIN - L72200MH1995PLC091408

Regd office: Marvel Edge, Office No.7010, C & D, 7th Floor, Viman Nagar, Pune 411014, Maharashtra, India; Phone: +91 20 66813232, Website: www.quickheal.com; Email: cs@quickheal.co.in

NOTICE

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN that a Meeting of the Board of Directors of the Company shall be held on Friday, May 10, 2019 at Marvel Edge, 7010 C & D, 7th Floor, Vimannagar, Pune, Maharashtra 411 014 to inter alia consider and approve the Standalone and Consolidated audited financial Results of the Company for the quarter/year ended March 31, 2019 and recommendation of dividend on equity shares, if any, for the said year

The outcome of the above meeting will be available on the website of the Company www.quickheal.co.in and also on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Pursuant to the Company code to regulate, monitor and report trading by Directors, Promoters, Designated Employees and Connected Persons of the Company, the Trading Window Close Period has commenced from April 01, 2019 and will end 48 hours after the financial results are made public on May 10, 2019.

For Quick Heal Technologies Limited

Kailash Katkar Managing Director & CEO

India's 1" Direct to Investor

Place: Pune Date: May 02, 2019 (DIN: 00397191)



QUANTUM MUTUAL FUND

Profit with Process

Investment Manager: Quantum Asset Management Company Private Limited 7th Floor, Hoechst House, Nariman Point, Mumbai - 400021. India Toll Free No.: 1800-209-3863/1800-22-3863; Toll Free Fax No.: 1800-22-3864 Email: CustomerCare@QuantumAMC.com; Website: www.QuantumMF.com CIN: U65990MH2005PTC156152 **ADDENDUM NO. 5 / 2019**

Notice Cum Addendum

NOTICE IS HEREBY GIVEN THAT the Board of Directors of Quantum Trustee Company Private Limited Trustee to Quantum Mutual Fund has approved the following change in the Scheme Information Documents (SID) and Key Information Memorandum (KIM) of the Scheme(s) and Statement of Additional Information (SAI) of Quantum Mutual Fund with effect from May 6, 2019 EXTENTION OF TRANSACTIONS THROUGH ELECTRONIC MODE - INTRODUCTION OF FINANCIAL TRANSACTIONS / NON - FINANCIAL TRANSACTIONS THROUGH INTERACTIVE **VOICE RESPONSE SYSTEM**

The Mutual Fund / AMC/ Trustee Company / Registrar or any other agents or representatives of the Mutual Fund / AMC / Trustee Company / Registrar ("Receiver") may accept instructions / transaction requests sent through Interactive Voice Response System ("IVRS"):

The Receiver will accept requests for Financial and Non-Financial Transactions like Subscriptions/ Redemption / Repurchase / Switch-in / Switch-out of units and Updation of personal data / information as prescribed on the website of the AMC / Fund from time to time through IVRS by an investor ("Sender") subject to the Sender fulfilling the terms and conditions as prescribed by the AMC from time to time. The following are the terms and conditions of the IVRS Facility:

- (a) The IVRS Facility will be available to existing individual investors who are KYC compliant and such other category of the investors as prescribed by the AMC from time to time on its website. A new investor who wishes to avail this Facility shall first be required to subscribe purchase units through the offline / web or such other mode of transactions as may be prescribed by the AMC from time to time.
- (b) The Sender is required to call on Toll Free Numbers 1800-22-3863 / 1800-209-3863 and other number for IVRS available on AMC website and enter the TPIN number.
- (c) A transaction request through IVRS shall be accepted only under the folio where Mobile Number and E-mail ID of the investor are registered with the Fund / AMC.
- (d) For the purpose of determining the applicable NAV in accordance with SEBI Mutual Fund Regulations, the system recorded date and time will be considered.
- (e) The Sender can transfer fund through NACH (One Time Mandate) registered with the Fund or transfer funds before initiation of the transaction request and then input NEFT / RTGS reference number in the IVRS system.
- (f) To consider cut off timing and availability of funds for utilization for determining the applicable NAV. the provisions of the respective Scheme Information Documents of the Scheme will be considered.
- (g) The System will generate and provide a reference number to the Sender on successful acceptance of the transaction request.

All the terms and conditions for Electronic Facility including indemnity which are applicable for transactions through Electronic Mode prescribed in the Key Information Memorandums, Scheme Information Documents and Statement of Additional Information shall be applicable through IVRS Facility.

> For Quantum Asset Management Company Private Limited (Investment Manager - Quantum Mutual Fund)

Jimmy A Patel

Place: Mumbai Date: May 02, 2019

Managing Director and Chief Executive Officer DIN: 00109211

Mutual fund investments are subject to market risks read all scheme related documents carefully.

कार्पोरेशन बैंक **Corporation Bank**

A Premier Public Sector Bank

Head Office: Mangaladevi Temple Road, Mangaluru, Karnataka State, 575 001

Notice is hereby given that the following share certificate(s) have been lost/ misplaced/ stolen. If no objection is received within 15 days of publication of this notice, Bank will proceed to issue duplicate share certificate(s).

SI. No	Name of the Shareholder	Folio No. CBE	No. of shares	Certificate No.	Distinctive Nos.
1	PRASHANT SHARAN	032441	500	406047	3511981-3512480

Place: Mangaluru

Date: 02.05.2019

(S.K. DASH) Company Secretary Kothari

Kothari Sugars & Chemicals Ltd Regd. Office: "Kothari Buildings" 115, Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai - 600 034.

CIN:L15421TN1960PLC004310 Phone No.044-30225507 Fax No. 044-28334560 E-mail:secdept@hckgroup.com Website:www.hckotharigroup.com/kscl NOTICE NOTICE is hereby given, pursuant

to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Tuesday, May 21, 2019 to consider and approve, inter alia, the Audited Financial Results of the Company for the quarter and year ended 31.03.2019.

for Kothari Sugars and Chemicals Ltd. R.Prakash hennai Company Secretary 02.05.2019

Subway Finance & Investment Co.Ltd Registered Address: Eastern Court, B 101, 1st Floor, Junction Of Tejpal & Parleshwar Road, Vile Parle Mumbai Mumbal City 400057 CIN: L65990MH1963PLC029350 Email ID: subwayfinance.co@gmail.com

		anding 31/12/2018 (Unaudited)	(Unaudited) 31/12/2018	(Audited) 31/03/2018	previous year(Unaudited) 31/12/2017
1	Total Income from Operations	0	0	10.78	0
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(2.30)	(8.78)	3.49	(1.33)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2.30)	(8.78)	3.49	(1.33)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2.30)	(8.78)	2.60	(1.33)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.30)	(8.78)	2.60	(1.33)
6	Equity Share Capital	11025000	11025000	11025000	111025000
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	57.47	57.47	57.47	57.47
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -				
П	Basic :	(0.2)	(0.8)	0.23	(0.12)
	Diluted :	(0.2)	(0.8)	0.23	(0.12)

For Subway Finance & Investment Company Limited

DIN: 06966381 Managing Director Date: 30/04/2019 Place: Mumbai

COCHIN MINERALS AND

RUTILE LTD. (100% E.O.U.) AN ISO 9001: 2015 COMPANY. Regd. Office: P.B. No. 73, VIII/224 Market Road, Aluva - 683 101. Kerala, India CIN: L24299KL1989PLC005452

NOTICE

A meeting of the Board of Directors of the Company, which will, interalia, consider the Audited Financial Results for the year ended 31st March, 2019 will be held on Monday, 27th May, 2019 at 11.30 A.M. at the Registered Office of the Company at Aluva. Suresh Kumar P.

Aluva, C.G.M (Finance) & May 2, 2019 Company Secretary [REGULATION 47(1) (B) OF THE SEBI (LODR) REGULATIONS, 2015]
STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2016

Particulars

No.	100000000000000000000000000000000000000	current year ending 31/12/2018 (Unaudited)	Previous Year ending (Unaudited) 31/12/2018	Year ending (Audited) 31/03/2018	ended in the previous year(Unaudited 31/12/2017
1	Total Income from Operations	0	0	10.78	0
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	(2.30)	(8.78)	3.49	(1.33)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2.30)	(8.78)	3.49	(1.33)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(2.30)	(8.78)	2.60	(1.33)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(2.30)	(8.78)	2.60	(1.33
6	Equity Share Capital	11025000	11025000	11025000	111025000
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	57.47	57.47	57.47	57.47
8	Earnings Per Share (for continuing and discontinued operations) -				
	Basic :	(0.2)	(0.8)	0.23	(0.12)
	Diluted :	(0.2)	(0.8)	0.23	(0.12)

2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results is available on the websites of the Stock Exchange(s i.e. www.bseindia.com, The same is also available on the Company's Website viz.www.metsl.in

CAPITALINDIA

CAPITAL INDIA FINANCE LIMITED (formerly known as Bhilwara Tex-Fin Limited)

Regd. Office: 2nd Floor, DLF Centre, Sansad Marg, New Delhi - 110001 Ph.No. 011-49546000. Corporate office: A-1402, One BKC, 14th Floor, G-Block Bandra Kurla Complex, Bandra (East) Mumbai – 400051, Ph. No. 022-45036000 Website: www.capitalindia.com, Email ID:secretarial@capitalindia.com Corporate Identity Number (CIN): L74899DL1994PLC128577

NOTICE OF BOARD MEETING

NOTICE is hereby given, pursuant to the applicable provisions of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, that a meeting of the Board of Directors of Capital India Finance imited (formerly known as Bhilwara Tex-Fin Limited) ("Company") is scheduled to be. held on Friday, May 10, 2019 at the corporate office of the Company, inter alia, to consider and approve:

a) the audited standalone financial results of the Company, for the quarter and financial year ended on March 31, 2019; and

b) the audited consolidated financial results of the Company, for the financial year ended

nformation in this regard is also available on the Company's website www.capitalindia.com and may also be accessed from BSE Limited's website www.bseindia.com For Capital India Finance Limited (formerly known as Bhilwara Tex-Fin Limited)

> Rachit Malhotra Company Secretary & Compliance Officer

Place: Delhi Date: May 2, 2019 Membership No.: A39894

JK AGRI GENETICS LTD. Regd. Office: 7, Council House Street, Kolkata-70000 Phone: +91 33 22486181, Fax: +91 33 22481641, CIN: L01400WB2000PLC091286

NOTICE A meeting of the Board of Directors of the Company will be held on Friday, May 10, 2019, inter alia, to consider and approve the audited financial results for the quarter/financial year ended 31st March 2019 and to consider

recommendation of dividend for the said financial year. The information can be accessed on the website of the Stock Exchange at

www.bseindia.com and also on the Company's website at www.jkagri.com for JK Agri Genetics Ltd.





SOBHA LIMITED

CIN: L45201KA1995PLC018475 Registered Office: SOBHA, Sarjapur-Marathahalli Outer Ring Road (ORR), Devarabisanahalli, Bellandur Post, Bangalore 560103 Website: www.sobha.com, e-mail: investors@sobha.com Tel: 080 49320000, Fax: 080 49320444

NOTICE TO THE SHAREHOLDERS

This Notice is given pursuant to the provisions of Section 124(6) of the Companies Act 2013 read with "Investor Education and Protection Fund Authority (Accounting Audit, Transfer and Refund) Rules, 2016 and subsequent amendments thereto.

The shareholders may note that the dividend declared by the

Company for the financial year 2011-12 which remained unclaimed

for seven years is due for transfer to Investor Education and

Protection Fund (IEPF) after the closure of the 7th year, i.e 4th August, 2019. The equity shares held by those shareholders who have not claimed the dividend for the consecutive seven years starting from 2011-12 is due for transfer to IEPF and will be transferred to IEPF subsequently on transfer of the dividend amount as per the procedure set out in the rules. In compliance with the provisions of the rules, the Company has sent individual notices at the latest available addresses of the

respective shareholders whose dividends are lying unclaimed for the last 7 consecutive years, advising them to claim the dividends expeditiously. Further the Company has uploaded the full details of shareholders including their folio number or DP-ID-Client ID and shares due for transfer to IEPF on its website www.sobha.com. Shareholders are requested to refer to the website to verify the details of uncashed dividend and shares liable to be transferred to IEPF.

In case the Company does not receive any communication from the concerned shareholders by 4th August, 2019, the Company shall with a view to adhering with the requirements set out in the Rules, transfer the shares of concerned shareholders to IEPF by due date i.e., 3rd September, 2019. Please note that no claim shall lie against the Company in respect of unclaimed dividend amount and shares transferred to IEPF pursuant to the said rules.

Shareholders may note that both unclaimed/unpaid dividend(s) and the corresponding shares transferred to IEPF including all benefits accruing thereon, if any, can be claimed back by the shareholders from IEPF Authority after following the procedure prescribed in the aforesaid rules.

Concerned shareholders, holding shares in Physical form and whose shares are liable to be transferred to IEPF, may note that the Company would be issuing duplicate share certificates in lieu of the original share certificate(s) held by them for the purpose of transfer of shares to IEPF as per the Rules and upon issue of such duplicate share certificates, the Company shall inform the depository by way of corporate action to convert the duplicate share certificate into DEMAT form and transfer in favour of IEPF. The original share certificate(s) which stand registered in the name of the original shareholder will stand automatically cancelled and be deemed non-negotiable. Concerned shareholders holding share in dematerialized form may note that the Company shall inform the depository by way of corporate action for transfer of shares in favour of the DEMAT account of the IEPF.

The shareholder may further note that the details uploaded by the Company on its website should be regarded and shall be deemed adequate notice in respect of issue of duplicate share certificate(s) by the Company for the purpose of transfer of shares to IEPF pursuant to the Rules. In case the concerned shareholder have any query on the

subject matter and the Rules, they may either contact the Secretarial Department of the Company at 'SOBHA' Sarjapur -Marthahalli Outer Ring Road (ORR), Devarabisanahalli, Bellandur Post, Bangalore – 560103, Tel: 080-49320000, e-mail ID: investors@sobha.com or Company's Registrar and Transfer Agent, Link Intime India Private Limited, C-101, 247 Park, L.B.S.Marg, Vikhroli (West), Mumbai - 400083, Tel No. 022-25946970, e-mail ID: iepf.shares@linkintime.co.in.

For Sobha Limited

Date: 02,05,2019

Place: Bangalore

Vighneshwar G Bhat Company Secretary and Compliance Officer

Kothari Kothari Petrochemicals Ltd.

 Mahatma Gandhi Salai, Nungambakkam, Chennai – 600 034 CIN:L11101TN1989PLC017347 Website:www.kotharipetrochemicals.com

NOTICE

NOTICE is hereby given, pursuan to Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that a Meeting of the Board of Directors of the Company is scheduled to be held on Monday, May 20, 2019 inter alia, to consider and approve the Audited Financial Results of the Company for the guarter and year ended 31.03.2019.

for Kothari Petrochemicals Ltd. A. Thanikainathan Company Secretary



Place: Hyderabad

Date : May 2, 2019

NEWGEN

March 31, 2019.

Date: 02.05.2019

Place: New Delhi

S Folio

No.

3 R06236 Rita

4 S01109 Saket K Gupta

Financial Year 2018-19.

www.bseindia.com and www.nseindia.com

(Rupees in Lakhs Except EPS)

Previous 3 months

Email: cs@vrl.net.in, Website: www.v2retail.com Notice of the Board meeting pursuant to Regulation 29 of the SEBI (Listing Pursuant to the Regulation 29 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements)

Regulations, 2015 the meeting of the Board of Directors of the Company will be held or riday, 10th May, 2019, at 2:00 P.M. at the registered office of the Company for the purpose of considering and adopting the audited Financial Results for the quarter and year ended

Further, pursuant to the provisions of SEBI (Prohibition of Insider Trading) Regulations 2015 as amended, and the Company's Code of Conduct for Regulating, Monitoring and Reporting by the Insiders, the Trading window for dealing in the securities of the Company has been closed for all the Insiders from 4th April, 2019 and shall remain closed till the end of 48 hour after declaration of audited financial results for the quarter and year ended on 31st March

The said notice may be accessed on the company website i.e. www.v2retail.com and may also be accessed on stock exchange website i.e. www.bseindia.com and www.nseindia.com. For V2 Retail Limited

Place: New Delhi Date: 02.05.2019

(Ramchandra Agarwal) Chairman & Managing Director

DIN 00491885

Advertisement under Regulation 18(7) in terms of SEBI (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations, 2011, as amended. SANGAM RENEWABLES LIMITED

(Formerly known as Sangam Advisors Limited) Registered Office: 501, Western Edge-I, Western Express Highway Borivali (East), Mumbai – 400066, Maharashtra, India. Tel: 91 + 22-43331500 | Email: cs@sangamrenew.com | Website: www.sangamrenew.com

Corporate Identification Number: L93000MH1999PLC120470 This Advertisement is being issued by Saffron Capital Advisors Private Limited, on behalf of Waaree Energies Limited ("Acquirer") pursuant to Regulation 18 (7) of the Securities and Exchange Board of India (Substantial Acquisition of Shares and Takeovers) Regulations 2011 ("Takeover Regulations") in respect of the open offer to acquire equity shares of the Sangam Renewables Limited ("Target Company") ("Open Offer"). The Detailed Public Statement ("DPS") with respect to the aforementioned Open offer was published on March 09, 2019 in Financial Express (English National Daily), Jansatta (Hindi National Daily) and Mumbai Lakshadweep (Marathi Daily). Subsequently, corrigendum to DPS was published on April 25, 2019

The shareholders of the Target Company are requested to kindly note the following:

("Corrigendum") in the same newspapers in which the DPS was published.

- Offer Price is ₹ 18.50 (Rupees Eighteen and Fifty Paise Only) per Equity Share. There has been no upward revision in the Offer Price 2. Committee of Independent Directors (hereinafter referred to as "IDC") of the Target Company has recommended that the Offer is fair and reasonable and in line with the SEBI (SAST) Regulations. Further, IDC is of the view that the Offer Price is in line with the parameters prescribed by SEBI in the SEBI (SAST) Regulations. The IDC's recommendation was published on May 02, 2019 in the same newspapers in which the DPS was published.
- 3. The Open Offer is not a competing offer in terms of Regulation 20 of Takeover Regulations. The Letter of Offer with respect to the Open Offer ("LoF") dated April 16, 2019, was dispatched on April 25, 2019 to all the
- Eligible Shareholders of the Target Company holding Equity Shares as on the Identified Date, April 16, 2019. Public Shareholders are required to refer to the Section titled "Procedure for Acceptance and Settlement of the Offer" a page 31 of the LoF in relation to inter alia the procedure for tendering their Equity Shares in the Open Offer and are required
- to adhere to and follow the procedure outlined therein. Please note that a copy of the LoF will also be available on SEBI's website (www.sebi.gov.in). 7. Instructions for Public Shareholders:

Amendment) Regulations, 2018), effective from April 01, 2019, requests for effecting transfer of securities shall not be

processed unless the securities are held in the dematerialized form with a depository, b) In the proposed Open Offer

considering the timelines of activities prescribed under the Takeover Regulations, the acceptance of tendered shares will be

undertaken after April 01, 2019. ACCORDINGLY, THE PUBLIC SHAREHOLDERS WHO ARE HOLDING EQUITY SHARES IN

- a. In case of Equity Shares held in physical form: a) As per the proviso to Regulation 40(1) of the SEBI (LODR) Regulations (as amended by the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) (Fourth
- PHYSICAL FORM AND ARE DESIROUS OF TENDERING THEIR EQUITY SHARES IN THE OPEN OFFER CAN DO SO ONLY AFTER THE EQUITY SHARES ARE DEMATERIALIZED. SUCH PUBLIC SHAREHOLDERS ARE ADVISED TO APPROACH ANY DEPOSITORY PARTICIPANT TO HAVE THEIR EQUITY SHARES DEMATERIALIZED.
- In case of Equity Shares held in dematerialized form: An Eligible person may participate in the Open Offer by approaching their broker/selling member and tender shares in the open offer as per the procedure as mentioned in the LoF along with other details. The Public Shareholders holding Shares in Demat mode are not required to fill any Form of Acceptance. In terms of Regulation 16(1) of the SEBI (SAST) Regulations, the Draft Letter of Offer was submitted to SEBI on March 15.
- 2019 in terms of Regulation 16(4) of the SEBI (SAST) Regulations have been incorporated in the LoF. 9. There have been no other material changes in relation to the Offer, since the date of the public announcement on March 02.
- 2019, save as otherwise disclosed in the DPS and Corrigendum. 10.Schedule of Activities:

Day and Date" Activity Public Announcement (PA) Saturday, March 02, 2019 Publication of DPS in the newspapers Saturday, March 09, 2019 Friday, March 15, 2019 Filing of the draft letter of offer with SEBI Last date for a competitive bid Monday, April 01, 2019 Last date for SEBI observations on draft letter of offer (in the event SEBI has not Friday, April 12, 2019 sought clarifications or additional information from the Manager to the Offer) Tuesday, April 16, 2019 Thursday, April 25, 2019 Letter of Offer to be dispatched to shareholders Last date for revising the Offer price/ number of shares Friday, May 03, 2019 Last Date by which the committee of the independent directors of the Target Thursday, May 02, 2019 Company shall give its recommendation Date of publication of Offer Opening Public Announcement Friday, May 03, 2019 Date of commencement of Tendering Period (Offer Opening Date) Monday, May 06, 2019 Date of Expiry of Tendering Period (Offer Closing Date) Friday, May 17, 2019 Last Date for completion of all requirements including payment of consideration Friday, May 31, 2019

Identified Date is only for the purpose of determining the names of the Shareholders of the Target Company as on such date to whom the Letter of Offer would be sent. It is clarified that all the shareholders holding Equity Shares of the Target Company (registered or unregistered) (except the Acquirer and Promoter and Promoter group shareholders of the Target Company) are eligible to participate in this Offer any time before the closure of this Offer

*April 29, 2019 is considered as non - working day due to Centre elections in Mumbai.

Capitalised terms used but not defined in this Advertisement shall have the same meanings assigned to such terms in the Public Announcement and/or DPS and/or LoF and/or Corrigendum. The Acquirer accept full responsibility for the information contained in this Advertisement and also for the obligations of the Acquirer as laid down in SEBI (SAST) Regulations. This Advertisement will also be available on SEBI's website at www.sebi.gov.in

Issued by the Manager to the Offer on behalf of the Acquirer SAFFRON CAPITAL ADVISORS PRIVATE LIMITED




Company Identification Number: U67120MH2007PTC166711 605, Sixth Floor, Centre Point, J.B. Nagar, Andheri (East), Mumbai - 400 059, India.

• • • • • energising ideas Tel. No.: +91 22 4082 0914 / 915 | Fax No.: +91 22 4082 0999 Email id: openoffers@saffronadvisor.com | Website: www.saffronadvisor.com Investor grievance: investorgrievance@saffronadvisor.com

SEBI Registration Number: INM 000011211 | Validity of Registration: Permanent Contact Person: Amit Wagle/Gaurav Khandelwal

Date: May 02, 2019





जाहीर समन्स उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे ऋतुरंग संकुल, सी-डी बिल्डींग, १ला मजला,

४९/१, पर्वती, पुणे-सातारा रोड, अरण्येश्वर कॉर्नर, पुणे-४११००९. अर्ज क्र. १२१३/१०१/२०१८/१९ दि वाई अर्बन को ऑप. बँक लि. वाई

१) किसन नामदेव वाटेकर. वाटेकरवाडी. पो. काळुस, ता. पुणे शहर, जि. पुणे (२) प्रदीप पांडुरंग साळुंखे, गोतेमाला गोकुळनगर

चाकण, ता. खेड, जि. पुणे (३) प्रवीण नवनाथ मोहिते, गोणवाडी, ता. खेड,

- जाब देणार दावा रक्कम रुपये ७९७०४९=०० सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स

पाठवण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी क्र. ३ यांना समन्स रुजू न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्यामुळे सदरचे जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वतः जातीने दि. ०९/०५/२०१९ रोजी द्पारी १२.०० वाजता दाव्यासंबंधीच्या कागदपत्रासह आपण या न्यायालयात हजर राहावे. सदर नोटिसीद्वारा प्रतिवादी क्र. ३ यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण

वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे वरील तारखेस अगर तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक ३० एप्रिल २०१९ रोजी

माझी सही व कार्यालयीन मुद्रेसह हे जाहीर समन्स दिले असे. (शिक्का) उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे

जाहीर समन्स उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे

ऋतुरंग संकुल, सी-डी बिल्डींग, १ला मजला, ४९/१, पर्वती, पुणे-सातारा रोड, अरण्येश्वर कॉर्नर, पुणे-४११००९. अर्ज क्र. १२१२/१०१/२०१८/१९ दि वाई अर्बन को ऑप. बँक लि. वाई

शाखा- चाकण **१) श्री. प्रदीप पांडुरंग साळुंखे,** गोरेमळा, गोकुळनगर, चाकण, ता. खेड, जि. पुणे

(२) श्री. आकाश वाल्मिक नायकवडी, मित्राईमळा, चाकण, ता. खेड, जि. पुणे (३) श्री. संतोष आनंदराव नायकवडी, महात्मा फुले चौक, चाकण, ता. खेड, जि. पुणे

दावा रक्कम रुपये ६६८८६०=०० सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठवण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी क्र. २ यांना समन्स रुजू न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपलब्ध नसल्यामुळे सदरचे जाहीर समन्स देत आहोत. उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले म्हणणे मांडण्यासाठी स्वत: जातीने दि. ०९/०५/२०१९ रोजी

आपण या न्यायालयात हजर राहावे. सदर नोटिसीद्वारा प्रतिवादी क्र. २ यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे वरील तारखेस अगर तत्पर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास

दपारी १२.०० वाजता दाव्यासंबंधीच्या कागदपत्रासह

म्हणून आज दिनांक ३० एप्रिल २०१९ रोजी माझी सही व कार्यालयीन मुद्रेसह हे जाहीर समन्स दिले असे.

(शिक्का) उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पुणे (पा. क्र. १९०४०२९८६०)

CORRIGENDUM TENDER NOTICE MAHAVITARAN

(पा. क्र. १९०४०२९८५९)

Executive Engineer, MSEDCL, Parvati Division, Near P.L. Deshpande Garden, Singhgad Road, Pune 411030. Extend the closing dates of Tender no 02 & 03 upto 08.5.19 Bid documents are available on our website

http://works.mahadiscom.in/eTender/etender other conditions are same.

PZ No. /62/19

Executive Engineer (PRD)

जाहीर नोटीस

(सि.टी.एस.नं.२०७, नाना पेठ पुणे येथील मिळकतीबाबत)

ाम लाकास या जाहीर नाटीसीने कळविण्यात येते की, तुकडी पुणे, पोट तुकडी तालुब शहर, मे.सब रजिस्ट्रार हवेली यांचे हद्दीतील व पूणे महानगरपालिकेच्या हद्दीतील **नाना पेठ, पूणे** येथील सि.टी.एस.नं.२०७ यांसी क्षेत्र ३९५.२२ चौ. मीटर्स त्यावरील इमारत यांसी क्षेत्र ४८७.६९ चौ. मीटर्स मिळकत यांसी चतुःसिमा - पुर्वेस - सरकारी रस्ता, दक्षिणेस - सरकारी रस्ता, **पश्चिमेस** – सि.टी.एस. नं.२०८, नाना पेठ, **उत्तरेस** – लेन, येणेप्रमाणे चतु:सिमापुर्वक मिळकत **मे**. यशराज इन्फ्रा या भागीदारी फर्मच्या मालकी वहिवाटीची आहे. सदरील मिळकत मे. यशराज इन्फ्रा या भागीदारी फर्मने आमचे अशिलांना कायम व खुषखरेदी देण्याचे मान्य व कबूल केलेले असून सदरील मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असल्याबाबतची खात्री व भरंवसा मे. यशराज इन्फ्रा, तर्फे भागीदार - श्री. दिपेश मनसुखलाल नवलाखा आणि श्री. महेश दत्तात्रय दरेकर यांनी आमचे अशिलांना दिलेला आहे. तरी सदरील मिळकतीमध्ये अन्य कृणाचाही कसल्याही प्रकारचा हक, हितसंबंध, मालकी, ताबा वा अधिकार असल्यास त्यांनी ही जाहीर नोटीस प्रसिध्द झाल्यापासन पंधरा (१५) दिवसांचे मुदतीत खालील पत्त्यावर सर्व अस्सल कागदपत्रांनिशी आमची खात्री करून द्यावी. सदरील मुदतीत कुणाचीही कसल्याही प्रकारची हरकत न आल्यास सदरील मिळकत पूर्णपणे निर्वेध य निजोखमी आहे असे समजून आमचे अशिल पुढील व्यवहार पूर्ण करतील. तदनंतर कुणाचीही कसल्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी. कळावे ही जाहीर नोटीस. पुणे. तारीख – ३०/०४/२०१९

कमलेश छाजेड (ॲडव्होकेट)

२०४/२०५, पूनम प्लाझा, बैंक ऑफ महाराष्ट्रचेवर, मार्केट यार्ड रोड, बिबवेवाडी, पुणे-४११ ०३७. फोन नं. ऑ-२४२७०९८४, २९७००९८४, ७४९८८१२४९६

जाहीर नोटीस

सर्व लोकांस या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या फ्लॅट मिळकत १) सौ. कला कनवरसिंग ओचानी, २) श्री. कनवरसिंग सतसिंग ओचानी, दोघे रा. ७३/५, मिरा हौ. सोसायटी, सॅलिसबरी पार्क, पुणे यांचे मालकी वहिवाटीची असून त्यांनी सदर फ्लॅट मिळकत विक्री करण्याचे ठरवून आमचे अशिलांबरोबर व्यवहाराची बोलणी चालू केली आहेत. तसेच त्यांनी सदर फ्लॅट मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याचा भरवसा आमचे अशिलांस दिलेला आहे तरी सदर फ्लॅट मिळकतीवर कोणाचाही कोणत्याही प्रकारचा गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस, चार्ज, वहिवाट, साठेखत, करारनामा, विसार पावती, मुखत्यारपत्र वगैरे प्रकारचा हक्क, अधिकार वा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून ०८ दिवसांचे आंत आम्हाला लेखी कळवून आमची समक्ष कागदोपत्री खात्री करून द्यावी नाही तर सदर फ्लॅट मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे असे गृहीत धरून व ज्या कोणाचा कसल्याही प्रकारचा तथाकथित हक्क वा अधिकार आहे तो त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिला आहे असे समजून आमचे अशील सदर फ्लॅट मिळकतीचा व्यवहार पूर्ण करतील त्यानंतर कोणाचीही कसलीही तक्रार चालणार नाही यांची नोंद घ्यावी.

्तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका पुणे शहर, मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली नं. १ ते २७ यांचे हद्दीतील व पुणे महानगरपालिका पुणे यांचे हद्दीतील मौजे गुलटेकडी (सॅलिसबरी पार्क) येथील सिटी सर्व्हें नबर ५५०/१, यासी फायनल प्लॉट नं. ४३५, ४३६ टी.पी. स्किम नं. ३, या मिळकतीवर बांधलेल्या मिरा हौसिंग सोसायटीच्या इमारती पैकी इमारत क्र. ५ मधील तळ मजल्यावरील फ्लॅट नं. ७३, यासी क्षेत्र ९७५ चौ. फुट/९०.६१ चौ. मी. बिल्टअप व सोसायटीचे भाग दाखले, शेअर्ससह कांहीएक हक्क राखन न ठेवता

ही जाहीर नोटीस दिली. कळावे पुणे, दिनांक २७/०४/२०१९.

अमृतलाल जगन्नाथ शहा, अंडव्होकेट.

११८७/३७, श्री अमेय अपार्टमेंट, शिवाजीनगर, पुणे-४११००५.

मो. नं. ९४२२००६१५५

जाहीर नोटिस

तमाम लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री. जितेंद्र हरी उर्फ अशोक लोणकर रा. स.नं. ३५, फ्लॅट नंबर ६०३, ग्राफिटी, केशवनगर, मुंढवा, पुणे यांचे विडलोपार्जित मालकीची व कब्जेविहवाटीची असून सदर मिळकत विद्यमान मालकाने आमचे अशिलांना खरेदी देण्याचे मान्य व कबूल करून विसारादाखल रक्कम स्विकारलेली आहे. त्याअन्वये सदर मिळकत ही निर्वेध, निजोखमी, बोजारहीत असल्याचा भरवसा व खात्री विद्यमान मालकांनी आमचे आशिलंना दिलेली आहे. सदर मिळकतीवर अन्य कोणाचा कसल्याही प्रकारचा हक्क, हितसंबंध, दावा, वहिवाट, गहाण, दान, बक्षिस, लिज, खरेदी, साठेखत, विसारपावती व तत्सम स्वरूपाचे दस्त हक्क अगर हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिध्द झाले पासुन **१० (दहा) दिवसांत** संबंधित मुळ कागदपत्रासह आमचेकडे लेखी हरकत कळवून पोहोच ध्यावी. सदरचे मुदतीत कोणीही लेखी हरकत न दिल्यास सदरची मिळकत निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे आणि ज्या कोणाचा काही हक्क, अधिकार असल्यास त्यांनी तो जाणिवपूर्वक सोडून दिला आहे, असे गृहित धरून आमचे अशिल सदर मिळकतीचा खरेदी दस्ताचा व्यवहार पुर्ण करतील. त्यानंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची हरकत चालणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.

तुकडी पुणे, पोट तुकडी, ता. हवेली मे. सह-दुचयम निबंधक साहेब, हवेली नं. १ ते २७ यांचे कार्यक्षेत्रातील व पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती ता. हवेली यांचे हद्दीतील गांव मौजे केशवनगर (मृंढवा) येथिल स नं. २३अ / ३ यांसी क्षेत्र ०० हे ९४ आर अधिक पोटखराबा ०० हे अार असे एकुण क्षेत्र ०० हे ९६ आर यांसी आकार ०६ क. ८९ पैसे या मिळकतीपैकी लिहुन देणार यांचे स्वतंत्र मालकी हिश्श्याचे क्षेत्र ०० हे ४८ आर यापैकी क्षेत्र ४००० चौ.फुट यांसी प्लॉट नंबर 90 व 99 ही मिळकत यांसी चतु:सिमा खालीलप्रमाणे :- पूर्वेस : श्री. मनोहर लोणकर व इतर यांची मिळकत, दक्षिणेस : प्लॉट नंबर ९ ची मिळकत, पश्चिमेस : अंतर्गत १६ फुट रूंदीचा रस्ता, उत्तरेस : प्लॉट न बर १२ ची मिळकत ही मिळकत सदर जाहीर नोटीसीचा विषय आहे. पूर्णे, दिनांक : ०२/०५/२०१९

अंड. मिलिंद द. मगर

खरेदी घेणार तर्फे ॲडव्होकेट स. नं. ३७, मुंढवा मांजरी रोड. केशवनगर मुंढवा पूणे. मो. ९५६१२९२६०५

जाहीर नोटीस

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकतीच्या टायटलबाबत आम्हाला चौकशी करण्यास सांगितले आहे. सदरील मिळकतीचे मालक श्री. राजेंद्र देवराम सातकर, श्री. देवेंद्र देवराम सातकर, श्री. देवराम नानासाहेब सातकर यांनी असा भरवसा दिला आहे की, खालील परिशिष्टात नमूद केलेली मिळकत त्याच्या मालकीची असून सदरील मिळकतीवर त्यांचा प्रत्यक्ष व खुला ताबा आहे व सदरील मिळकत पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित आहे.

तरी सदरील मिळकतीवर कोणाचा कसल्याही प्रकारचा हक्क. अधिकार, विसार, एकत्र कुटुंब मिळकतीमधील अविभक्त हिस्सा, वहिवाट, गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, पोटगी, ॲक्विझिशन, रिक्वीझिशन, रिझर्व्हेशन अगर कोर्टात दावा किंवा तत्सम स्वरुपाचा कोणत्याही प्रकारचा बोजा व हक्क असल्यास तत्संबंधी मुळ कागदपत्रांनिशी खाली दिलेल्या पत्यावर ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांचे आत रजिस्टर ए.डी. पोस्टाने कळवून खात्री पटवून द्यावी. सदर मुदतीत काही तक्रार व आक्षेप न आल्यास सदरील मिळकतीबाबतचा टायटलबाबत कोणाची काही हरकत नाही असे ग्राह्य धरू व कोणाचे काही हक इ. असल्यास ते त्यांनी जाणीवपूर्वक सोडून दिले आहेत असे समजले जाईल.

परिशिष्ट- मिळकतीचे वर्णन- तुकडी पुणे, पोट तुकडी ता. हवेली मे. सब रजिस्ट्रार साहेब हवेली जि. पुणे, पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे कसबा पेठ, येथील सी.टी.एस नंबर ७३७ यांसी एकूण क्षेत्र ३४८.७० यांसी चतु:सीमा खालीलप्रमाणे- पूर्व-सी.टी.एस. नंबर ७३८, कसबा पेठ, पश्चिम- सी.टी.एस. नंबर ७३६ कसबा पेठ, उत्तर-रस्ता, दक्षिण- महानगरपालिकेचा रस्ता.

पुणे, दिनांक ०२/०५/ २०१९

लॉ बिकन्स, ॲडव्होकेटस ॲण्ड कॉर्पोरेट लिगल कन्सल्टेन्टस

जी-१, शतदीप सोसायटी, १०३२/ब, कॅनाल रोड, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पूणे-४११०१६ द. क्र. ०२०-२५६६२२१०,/ ९१७५८४८९६३ मेल : advbhat@awbeacons.com (पा. क्र. १९०५०२९८६४)

'जयप्रभा'मध्ये बांधकाम करण्यास लता मंगेशकर यांना मुभा न्यायालयाचा निर्णय : चित्रपट महामंडळाचा दावा फेटाळला

SRM E-Tender Notice

MSETCL invites online bids (SRM E-Tender) from registered contractors / agencies on

Closing

10:00 Hrs.

on dtd.

Note:- It is mandatory for all new interested contractors to get registered for new

vendor registration on https://srmetender.mahatransco.in. Contact Person: The Dy.

31.05.2019

Mahatransco SRM E-Tendering Website http://srmetender.mahatransco.in for following works.

कोल्हापूर, (प्रतिनिधी) दि. २ - जयप्रभा स्ट्रडिओच्या मिळकतींवर बांधकाम करण्यास गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना मभा आहे, त्यामुळे याविरोधात अखिल भारतीय चित्रपट महामंडळ आणि ९

जाहीर नोटीस

शिरुर, ता. शिरुर, जि. पुणे येथील मे. आर. एन. खान साो. दिवाणी न्यायाधीश क. स्तर यांचे न्यायालयात दिवाणी कि. अर्ज क्र. १७/२०१९

(१) संतोष उमाजी पानसरे, (२) शांताबाई उमाजी पानसरे, (३) मध्यकांत उमाजी पानसरे, अर्जदार नं. १ ते ३. राहणार- २०२८, 'अमृतदिप' यशवंत कॉलनी, मृ.पो. ता. शिरुर, जि. पुणे, (४) कल्याणी विलास गावडे, रा. फ्लॅट नं. ६, योगिना अपार्टमेंट, यशवंतनगर, पिंपरी, पुणे-१८, (५) कांचन राजेश कुटे, रा. सी-४/६, रामकृष्ण हौसिंग सोसायटी, रजिस्ट्रेशन ऑफिसजवळ, पाषाण, पुणे--अर्जदार

-जाब देणार याद्वारे जाहीर करण्यात येते की, अर्जदार संतोष उमाजी पानसरे व इतर ४ यांनी भारतीय वारसा कायदा १९२५ चे कलम ३७२ अन्वये मयत उमाजी अमृता पानसरे हे दिनांक ०७/०३/२०१९ रोजी मयत झालेले असल्याने अर्जदार हे त्यांचे कायदेशीर वारस असल्याबाबत त्यांनी या मे. न्यायालयात वारस प्रमाणपत्र मिळणेकामी सदरहू अर्ज दाखल केला आहे

ज्या कोणास सदरह अर्जासंबंधी हरकत घ्यावयाची असेल त्याने नेमलेली तारीख १४/०६/२०१९) रोजी सकाळी १०.३० वा. किंवा नोटीस प्रसिद्धीपासन एक महिन्याचे आत स्वतः अगर विकलामार्फत लेखी हरकत या न्यायालयात नोंदवावी. कोणाचीही हरकत न आल्यास सदरह अर्जदार हे मयताचे कायदेशीर वारस म्हणून अर्जदारांचे नावे वारस प्रमाणपत्र देण्यात येईल याची नोंद

आज दि. ३०/०४/२०१९ रोजी माझ्या सहीने व न्यायालयाचे शिक्क्यानिशी दिली आहे. सहा. अधिक्षक दिवाणी न्यायालय क. स्तर

शिरुर, जि. पुणे

कुणाच्याही हरकतीची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

पी. आर. राजे (वास्तव लिगल), अंडब्होकेट

पुणे, दिनांक ०२/०५/२०१९

स्तार, नागेश भूंडे व नवनाथ भूंडे यांची मिळकत. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.

ऑ. : १९ सी, तिसरा मजला, कॉमर्स ॲव्हेन्यु, महागणेश कॉलनी, पौड रोड, कोथरूड, पुणे.

(पा. क्र. १९०५०२९८५५)

जाहीर नोटीस

१) श्री. कैलास दत्तु भुंडे, २) सखाराम दत्तु भुंडे, ३) इंदुबाई दत्तु भुंडे, अनिता उत्तम गांगुर्डे, ४) कोमल

जीवन हरपळे, ५) काजल भालचंद्र पाडाळे, ६) अलका अंकुश भुंडे, रा. बावधन बुद्रुक, पुणे यांची

मालकी वहिवाटीची आहे. सदर विद्यमान मालक व आमचे अशील यांचेत खालील परिशिष्टात वर्णन केलेली

मेळकत विकसनास देण्याचे मान्य केलेले आहे. सदर विद्यमान मालकांनी आमचे अशिलास अशी खात्री व

भरवसा दिला आहे की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असून ती

विकसनासाठी देण्याचा त्यांना पूर्ण हक्क व अधिकार आहे. तरी सदर मिळकतीवर कुणाचाही कसलाही हक्क,

हितसंबंध, बोजा, वहिवाट, करार, साठेखत, खरेदीखत, गहाण, दान, लीज, लीन, बक्षीस इत्यादी अथवा अन्य

कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन १५ (पंधरा)

विसाचे आत आमच्या खालील पत्त्यावर येऊन सर्वे अस्सल कागदपत्रे दाखवून आमची खात्री पटवून द्यावी

अन्यथा सदर मिळकतीवर कुणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो

जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे, असे समजून आमचे अशील विकसनाचा व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर

मिळकतीचे परिशिष्ट : गाव मौजे बावधन बुद्रुक, ता. मुळशी, जि. पुणे येथील जमीन मिळकत स. नं. २४

हिस्सा नं. ५/अ. यांसी क्षेत्र ०० हे. २२ आर अधिक पोटखराबा क्षेत्र ०० हे. १२ आर. आकार ०० रु.

३५ पैसे पैकी ०० हे. १२.८४ आर पैकी विकसनास देत असलेले क्षेत्र ०० हे. ०७.५० आर, यांसी सदर

मिळकतीच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे : पूर्वेस : लिह्न देणार यांचे उर्वरित क्षेत्र, दक्षिणेस : रस्ता व भागुबाई

मध् दगडे व उल्हास गोळे यांची मिळकत, पश्चिमेस : नंदा केसवडे यांची मिळकत, उत्तरेस : श्री. सिताराम

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत ही श्री.

अमित विजय भटेवरा, श्री. चेतन गोवर्धन घुले, श्री. अनिल सत्यनारायण मित्तल व श्री.

गणेश ज्ञानोबा पोकळे यांचे खरेदी मालकीची, विह्वाटीची व प्रत्यक्ष ताब्याची असून सदर

मिळकतीबाबत त्यांचे पणनयोग्य हक्कांची तपासणी करणेकरिता सदर नोटीस दिलेली आहे.

तरी सदरील मिळकतीमध्ये इतर कोणाचा कसल्याही प्रकारे मालकी हक्क, तोंडी अथवा

लेखी विसारपावती, करार, साठेखत, दावा, बोजा अगर हितसंबंध असल्यास त्यांनी ही

जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०८ दिवसांचे आत आम्हास लेखी कळवावे व मूळ

कागदपत्रांनिशी येऊन खात्री पटवावी, अन्यथा सदरील मिळकत निर्वेध व निजोखमी असून

इतर कोणाचा काहीही हक्क, हितसंबंध नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून

दिला असे समजले जाईल व नंतर कोणाची, कसलीही तक्रार चालणार नाही व आमचे

परिशिष्ट : मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोटतुकडी ता. हवेली, मे. दुय्यम निबंधक

हवेली यांचे कार्यक्षेत्रातील व पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे धायरी येथील

स. नं. १२८/३/१ यांसी एकूण क्षेत्र ०४ हे. ०६ आर यापैकी क्षेत्र ०० हे. ०८ आर यांसी

आकार ०० रु. ११ पै. (हायस्कूल आरक्षित क्षेत्र) ही मिळकत. येणेप्रमाणे चतु:सीमा : पूर्वे

स : स. नं. १२८/३ चा उर्वरित भाग, दक्षिणेस : रस्ता व स. नं. १२७ चा भाग, पश्चिमेस

स. नं. १२८/३ चा उर्वरित भाग, उत्तरेस : स. नं. १२८/३ चा उर्वरित भाग

१२७९, दत्त निवास, जंगली महाराज रोड, साई पेट्रोल पंपाजवळ, पुणे-४११००४.

जाहीर नोटीस

मिळकत ही सौ. ममता यादव व श्री. अनिल यादव यांचे स्वकष्टार्जित खरेदी मालकीची व वहिवाटीची

असून त्यांनी सदरची मिळकत शैला के. कृष्णन यांचेकडून नुकतीच खरेदी केलेली असून त्यांचे नाव

सातबारा उताऱ्यावर लावण्याचे बाकी आहे. सदरची मिळकत निर्वेध व निजोखमी असल्याची खात्री

सदर मालकांना आहे. या उपर सदर मिळकतीवर कोणाचाही गहाण, दान, बक्षीस, लीज, पोटगी,

विसार, करार, साठेखत, खरेदी, जप्ती, वहिवाट, हिस्सा किंवा इतर कोणताही हक्क वा अधिकार

असल्यास ही जाहीर नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसांचे आत खालील पत्त्यावर) लेखी हरकत

घ्यावी व आपलेकडील कागदपत्रानिशी आमची खात्री करून द्यावी. अन्यथा सदरची मिळकत ही निर्वे

ध व निजोखमी आहे असे समजले जाईल तसेच असे कोणाचे हक वा अधिकार असल्यास ते त्यांनी

जाणीवपूर्वक सोड्न दिलेले आहेत असे समजले जाईल. प्रस्तृतची जाहीर नोटीस सौ. ममता यादव व

श्री. अनिल यादव यांचे सदर मिळकतीमधील हक्क तपासून टायटल रिपोर्ट देणेकरिता दिली असे.

महानगरपालिकेच्या हद्दीतील गाव मौजे ''वाकड'' येथील सर्व्हे नंबर १७६/१/४/२ यासी एकुण क्षेत्र

०० हेक्टर२३.५० आर यासी आकार ०० रु.६० पैसे पैकी क्षेत्र ०० हेक्टर ०२.७९ आर म्हणजेच

२७९ चौरस मीटर यांसी लेआऊटमधील प्लॉट नंबर ४१ ही जमीन यासी चतु:सीमा येणेप्रमाणे- पूर्वे

स- खासगी प्लॉट नंबर ४३ ही नांदोडे यांची मिळकत, दक्षिणेस- खासगी प्लॉट नंबर ५२ व ५३ संतूर

सि.स.नं. १४७०, जगताप डेअरी, सर्वोदय रेसिडन्सीजवळ, साई चौकाजवळ, पोस्ट औंधकॅम्प, पिंपळे

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given to the public at large that the property

mentioned in the schedule hereunder written is owned and

possessed by MR. ASHOK C. CHUGANI & MRS. KAVITA A.

CHUGANI. The said owners have agreed to sell, transfer and

assure the property mentioned in the Schedule hereunder written

unto and in favor of my client, assuring their title in respect of the

same to be clean, clear and marketable and without any

In the said circumstances, any person/s having any claim, right, title

or interest in or to the said property or any part or portion thereof by

way of sale, gift, lease, tenancy, license, exchange, partition,

mortgage, charge, lien, inheritance, trust, maintenance, possession, easement, agreement or otherwise howsoever are required to make

the same known in writing to the undersigned at the address given

below alongwith the documents and other proofs in support thereof

within 7 (Seven) days from the date of publication hereof, failing

which my client shall complete the transaction in respect of the said

Property with the said owners, and all such claims, if any, shall be

deemed to have been waived and/or abandoned and no claims or

SCHEDULE

(Description of the said property)

All that piece and parcel of the Flat No.41 admeasuring 885 sq.fts

carpet area equivalent to 1062 sq.fts built-up area on the Fifth

Floor of the building known as KRISHNA KUNJ in "KANAIYA CO-

OPERATIVE HOUSING SOCIETY LTD." situated on all that piece

and parcel of the joint and contiguous block of land comprising of

Nos.2392 and 2393, situate, lying and being in Pune Cantonment Area, under the jurisdiction of Sub-Registrar Haveli and within the

local limits of Pune Cantonment Board, together with all the rights,

benefits and privileges whatsoever at law and in equity, togetherwith

the membership of the said Society and togetherwith 5 (Five) fully

paid up shares of Rs.50/-(Rupees Fifty Only) each bearing

distinctive numbers 301 to 305 (both inclusive) presently held by the

said Owners vide Share Certificate No.61 dated 20/06/1976 issued

by the said Society, togetherwith the fittings, fixtures, amenities and

specifications appurtenant thereto, togetherwith the benefit of all

proportionate amounts standing to the credit of the present Owners

in the books of the said Society and their rights, title and interests in

Neelam A. Thopte

the assets of the said Society as members thereof.

Pune, Dated: 02/05/2019

complaints shall be entertained thereafter.

इमारत, पश्चिमेस- खासगी प्लॉट नंबर ४२ ही नागोडे यांची मिळकत, उत्तरेस- सामाईक रस्ता.

येणेप्रमाणे चतु:सीमापूर्वक मिळकत त्यातील सर्व हक्क व अधिकारांसह.

कळावे, दि. ०३/०५/२०१९.

encumbrances.

तुषार फुलचंद जैन, ॲडव्होकेट.

निलख, पुणे-४११०२७ मोबा. ९४२२० २५७११.

परिशिष्ट-तुकडी पुणे, पोट तुकडी तालुका मुळशी येथील तसेच पिंपरी चिंचवड

तमाम लोकांस या जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली

सौ. मृदला चितळे, ऑडव्होकेट.

फोन: ०२०-२५५३५३१७, ९६२३४४१००४.

अशिलांना त्यांचे हितात पणनयोग्य दाखला दिला जाईल याची संबंधितांनी नोंद घ्यावी.

सर्व लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत

चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेला दावा कोल्हापूर न्यायालयाने फेटाळला आहे. कोल्हापुर महानगरपालिका आणि गानसम्राज्ञी लता यांच्याविरुध्द चित्रपट महामंडळासह ९ चित्रपट व्यावसायिकांनी दाखल केलेल्या दाव्याची सोमवारी सुनावणी झाली. त्यात महामंडळाची आणि लतादीदींची बाजू ऐकल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला.

MAHATRANSCO

Estimated

Cost (Rs.)

Rs. 1,18,905/-

(Including

GST)

Tender No. & Description of Work

Supply of safety equipments required at various

substations & EHV Line Maintenance Sub-

Division-I under EHV O&M Division-I Pune.

EMD

(Rs.)

Rs.

5,000/-

Tender No. EE/EHV/O&M/DN-I/T/SRM/E-/Tender-02/2018-19

Tender Fee

(Rs.)

Rs. 525/-

(Rs. 500 + 5%

GST)

Executive Engineer (O), 7447440267. The Executive Engineer, 7030964411.

प्रिसिद्ध केली आहे.

नाजिमगुलाब शेख, ॲडव्होकेट.

पिन-४१२१०५. मो. नं. ९८५०७८६९७१

मंगेशकर भारतीय

जयपभ्रा स्ट्रिओची मिळकत महाराष्ट्र शासन आणि कोल्हापूर

महानगरपालिकेने संपादन करुन चित्रपट सृष्टीसाठी जतन करावी आणि तेथील इमारती व्यापारी कारणासाठी वापरु नये, प्राचीन इमारतीचे नुकसान कर नये यासाठी लता मंगेशकर यांना कायमस्वरुपी मनाई करावी यासाठी कोल्हापूरच्या दिवाणी न्यायालयात

चित्रमहर्षी भालजी पेंढारकर

Due date & Time (Hrs.) for submission

& opening of Tender

Download of tender documents Date

From dtd, 30.04.2019 to 10:00 Hrs.

on dtd. 31.05.2019 RFX No: 7000012620

Commercial

opening Date

01.06.2019

11:00 Hrs.

(If possible)

Technical

opening Date

11:00 Hrs. on

dtd. 31.05.2019

(If possible)

Executive Engineer, EHV O&M Division-I, Pune.

जाहीर नोटीस

तमाम सर्व लोकांस व विशेषत: गाव मौजे आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे परिसरातील लोकांना या जाहीर

नोटिसीद्वारे कळविण्यात येते की, गाव मौजे आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे येथील आळंदी देवाची नगरपरिषद

हद्दीतील खालील परिशिष्टात वर्णन केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक श्री. दिपक बबनराव कवितके, रा.

मार्केटयार्ड, पणे-३७ यांचे मालकी वहिवाटीची असन त्यांच्या मालकीच्या टायटलबाबत त्यांनी खालील परिशिष्टात

वर्णन केलेल्या मिळकतीसाठी सदर जाहीर नोटीस देत आहे. तरी सर्वांना या जाहीर नोटिसीद्वारे कळविण्यात येते

की, उपरोक्त मिळकतीचे संदर्भात कोणाचा कसल्याही प्रकारचा गहाण, दान, बक्षीस, लीज, लीन, विसारपावती,

कुलमुखत्यारपत्र, खरेदीखत, कुळ, खंड, अदलाबदलपत्र, साठेकरार, असाईनमेंट, पोटगी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हितसंबंध असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून १५ (पंधरा) दिवसांच्या आत आपले लेखी

पुरावे म्हणणे अथवा कागदपत्रे आमच्या खालील पत्यावर आणून समक्ष दाखवून आमची खात्री पटवून द्यावी.

तीत हरकत अथवा तक्रार न आल्यास त्यांनी तो हक्क जाणीवपूर्वक सोड्न दिलेला आहे असे समजण्या

येईल मागाह्न कोणाचीही तक्रार व सबब चालणार नाही. कोणाचेही नुकसान होऊ नये म्हणून ही जाहीर नोटीस

पुणे तुकडी, पोट तुकडी खेड यांच्या हद्दीतील गाव मौजे आळंदी देवाची नगरपरिषद हृद्दीतील, आळंदी देवाची,

ता. खेड, जि. पुणे येथील जमीन मिळकत सर्व्हे नं. १२/२+३/३ मधील क्षेत्र ००.०८ आर आकार ०० रु. ५७

म्हणजेच दक्षिणोत्तर लांबी ९७ फुट, पूर्वपश्चिम रूंदी ९० फुट म्हणजेच ८७३० चौ. फुट म्हणजेच ८११.३३ चौ.मी.

अशी मिळकत. यांची चतु:सीमा : पूर्वेस : सर्व्हे नं. ११ श्री. थोरवे व श्री. कुऱ्हाडे यांची मिळकत, दक्षिणेस

आळंदी चऱ्होली खुर्द ४० फुटी रस्ता, पश्चिमेस : सर्व्हे नं. १२/२+३/१ श्री. वरखंडे यांची मिळकत, उत्तरेस

पत्ता : शांताई रेसिडेन्सी, बी-विंग, फ्लॅट नं. १४, नाकोडा मंदिराजवळ, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे

जाहीर नोटीस

मिळकत श्री. भरत कपूर रा. अपार्टमेंट नं. डी४, ओम कॅस्टल, गूलमोहोर रोड, नं. ०६ विले पार्ले

(प.) मंबई ४०००४९ यांची स्वकष्टार्जीत खरेदी मालकी वहिवाटीची आहे. सदर विद्यमान मालकांनी

खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत सदर मिळकतीचे पूर्वीचे मालक अभिलाषा सुनिल बोरा व

सुनिल भिकचंद बोरा यांचे संमतीने आमचे अशील नामे नमीता मुकेशकुमार वंकावाला यांना ताब्यासह

खरेदी देण्याचे मान्य केलेले असून मोबदल्यापोटी रक्कम स्वीकारलेली आहे. सदर विद्यमान मालकांनी

आमचे अशिलांस अशी खात्री व भरवंसा दिला आहे, की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत

पूर्णपणे निर्वेध व निजोखमी असून ती विक्री करण्याचा त्यांना पूर्ण हक्क व अधिकार आहे. तरी सदर

मिळकतींवर कुणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध, बोजा, वहिवाट, करार, साठेखत, खरेदीखत

गहाण, दान, लिज, लिन, बक्षीस, इत्यादी अथवा अन्य कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार

असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून ०७ (सात) दिवसांचे आत आमच्या खालील

पत्त्यावर येऊन सर्व अस्सल कागदपत्रे दाखवून आमची खात्री पटवून द्यावी. अन्यथा सदर मिळकतींवर

कृणाचाही, कोणत्याही प्रकारचा हक्क व अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून

दिलेला आहे, असे समजून आमचे अशील खरेदीचा व्यवहार पूर्ण करतील, त्यानंतर कुणाच्याही

मिळकतीचे परिशिष्ट : गाव मौजे भूगाव येथील जमीन स. नं. ३१९, एकूण क्षेत्र ०३ हे.

३९ आर (पोट खराब्यासह) आकार रु. ०३ = ४४ पैसे पैकी लिहन देणार यांचे मालकीचे संपूर्ण क्षेत्र

०० हे. १० आर व त्यावरील आर.सी.सी. बांधकाम क्षेत्र ७९०.८९ चौ.मी. म्हणजेच ८५१० चौ.फुट

यांसी ग्रामपंचायत मिळकत नं. ८८० यांसी सदर मिळकतींच्या चतुःसीमा खालीलप्रमाणे :- पूर्वेस

अंतर्गत रस्ता, दक्षिणेस : स. नं. ३१९ पैकी मिळकत, पश्चिमेस : अंतर्गत रस्ता, उत्तरेस : मौजे

जाहीर नोटीस

तमाम लोकांस कळविण्यात येते कि, परिशिष्टात नमुद केलेल्या मिळकतीचे विद्यमान मालक १) श्री.

अभिषेक विलास सातव रा. वडजाई, आव्हाळवाडी, ता. हवेली, जि. पुणे - ४१२२०७ २) श्री.

आकाश शांताराम कुटे वय –२४ वर्षे, घंदा–शेती रा. मु. आव्हाळवाडी, पो. वाघोली, ता. हवेली,

जि. पुणे - ४१२२०७ हे असुन, मालकांनी सदर मिळकत आमचे अशिल मे. साईकृपा बिल्डर्स अँड

डेव्हलपर्स पत्ता- परंपरा फुड कंपनी जवळ, वाघोली,ता. हवेली, जि. पुणे - ४१२२०७ यांना

विकसनाकरीता देण्याचे ठरविलेले आहे. सदर मिळकत निर्वेध व निजोखमी व बोजारहीत असल्याचे

तसेच मार्केटेबल टायटल असल्याची खात्री व भरवसा सदर मालकांनी आमचे अशीलांस दिला आहे.

तरी सदर मिळकती मध्ये अन्य कोणाचाही कोणत्याही प्रकारचे हक्क,हितसंबंध असल्यास संबंधीतांनी

ही नोटीस प्रसिद्ध झालेपासून **१५ (पंधरा) दिवसांचे आत** आमच्या दिलेल्या खालील पत्त्याक

अस्सल कागदपत्रासह प्रत्यक्ष हजर राहन आमची खात्री पटवून द्यावी. मुदतीत कोणाचीही,कसलीही

हरकत न आल्यास सदर मिळकत निर्वेध व निजोखमी आहे किंवा संबंधीतांनी त्यांचे असलेले हक्क व

हितसंबंध अधिकार जाणीवपूर्वक सोडून दिलेले आहेत असे समजून आमचे अशिल पुढील व्यवहार

मिळकतीचे वर्णन : तुकडी पुणे, पोटतुकडी तालूका हवेली, मे सबरजिस्टर साहेब हवेली नं. १ ते

२७, पुणे यांचे कार्यक्षेत्रातील, तसेच जिल्हापरिषद पुणे व तालुका पंचायत समिती हवेली यांचे

हद्दीतील ग्रामपंचायत वाघोली यांचे हद्दीतील **गाव मौजे वाघोली** मिळकत **जुना गट नं. २३४१ यांसी**

नवीन गट नं. १३५५ यांसी क्षेत्र ०१ हे. २५ आर + पो. ख. ०० हे. ०१ आर असे एकुण क्षेत्र ०१ हे.

२६ आर यांसी आकार ०२ रूपये ०२ पैसे मधील विद्यमान मालकांचे खरेदी मालकीचे <u>संपूर्ण क्षेत्र</u>

४४४० चॉ. फुट म्हणजेच ४१२.६३ चौ. मी. (७/१२ उताऱ्याप्रमाणे क्षेत्र ०० हे. ४.४४ आर) हं

पुणे, दिनांक : ०२/०५/२०१९ पत्ता- स. नं. ४९,भाजी मार्केट, कोकरे बिल्डींग, चंदननगर

पुणे ४११०१४ मोबाईल नं. ९०२८०५८३३३ / ८०८७६०२७२८

<u>मिळकत्</u> यांसी चतुःसिमा खालीलप्रमाणे... पु**वेंस** : श्री. धुपारे यांची मिळकत्, **दक्षिणेस** : अंतर्गत

पुर्ण करतील, तद्नंतर कोणाचीही कोणत्याही प्रकारची तक्रार चालणार नाही याची नोंद घ्यावी.

बावधन येथील स.नं. ४३. येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे. पुणे, दिनांक ०२/०५/२०१९

ऑफिस १९सी, तिसरा मजला, कॉमर्स ॲव्हेन्यू, महागणेश कॉलनी, पौड रोड,

हरकतीची दखल घेतली जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

पी. आर. राजे, ॲडव्होकेट (वास्तव लिगल)

कोथरूड, पुणे मो. ९९२३०६३३८९

येणेप्रमाणे जाहीर नोटीस असे.

सर्व लोकांना या जाहीर नोटिसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली

सर्व्हें नं. १२/२+३/१ श्री. वरखंडे यांची मिळकत. हा या जाहीर नोटिसीचा विषय असे.

महामंडळाच्यावतीने दावा दाखल करण्यात आला होता.

यांनी कोल्हापुरात उभारल्या जयप्रभा स्टुडिओची जागा लता मंगेशकर यांनी खरेदी केली होती. लता मंगेशकर यांनी सन २०१४ मध्ये खासगी विकासकास ही जागा देण्याचा निर्णय घेतला होता. त्याच्या विरोधात कोल्हापूरकरांनी मोठे

जनआंदोलन उभारले. त्यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाने हा स्टुडिओ शासनाने ताब्यात घेवून त्याचा विकास करावा, अशी मागणी करणारी याचिका येथील न्यायालयात

दाखल केली होती. जयप्रभा स्ट्रिओची मिळकत ही लता मंगेशकर यांनी कोर्ट लिलावामध्ये खरेदी केलेली वैयक्तिक मिळकत आहे. या जागेवर बागबगीचा व सांस्कृतिक केंद्र असावे या संदर्भात २००६ मध्ये आरक्षण आले होते. मात्र दोन वर्षांनी म्हणजेच २००८ मध्ये कोल्हापूर महानगरपालिकेने दुसऱ्या विकास आराखड्यात या मिळकतीवर कोणतेही सार्वजनिक आरक्षण ठेवलेले नाही, हे आरक्षणही उठविल्यामुळे या जागेवर अन्य कोणत्याही व्यक्ती संस्था किंवा शासनाला आपला हक्क सांगता येणार नाही. तसेच या मिळकतीत लता मंगेशकर यांनी कोणतीही पाडापाडी केलेली नाही किंवा विक्री करण्याचा निर्णय घेतलेला नाही, असा युक्तिवाद मंगेशकर यांचे वकील महादेवराव

आडगुळे यांनी केला.

१९४७ मध्ये भालजी पेंढारकर यांच्या पत्नीच्या नावे करताना झालेल्या खरेदीपत्रात त्यावेळच्या संस्थानने ही मिळकत चित्रपट व्यवसायासाठीच वापरावी, अशी घातलेली अट १९८२ मध्ये महाराष्ट्र शासनाने रद केलेली आहे. त्याम्ळे कोणत्याही कारणासाठी या मिळकतीचा वापर करण्याचा अधिकार लता मंगेशकर यांना आहे. ही मिळकत २०१२ मध्ये वारसास्थळाच्या वर्ग तीनच्या यादीत असली तरी आयुक्त आणि वारसा स्थळ समितीच्या परवानगीनेच तेथे पाडापाडी, दुरुस्ती, विकास व वाणिज्य वापरास मुभा आहे. चित्रपट महामंडळातर्फे यशवंत भालकर आणि लता मंगेशकर यांच्यावतीने वटमुखत्यार विलास बाब्राव यादव यांच्या साक्षी यापूर्वी झालेल्या आहेत. सोमवारी झालेल्या सुनावणीत वकीलांच्या युक्तिवादानंतर कोल्हापूरचे सिव्हिल जज्ज ए. ए. भोसले यांनी हा दावा खर्चासह फेटाळला आहे.

राज्यात २०२ बालक स्नेही न्यायालये उभारणार

९१ कोर्टरूम तयार ७८ कोर्ट रूम अंतिम टप्प्यात

मुंबई,(प्रतिनिधी) दि. २- लहान फिर्यादी मुले आणि साक्षीदार यांना एखाद्या गुन्ह्याबद्दल माहिती देताना अवघडल्यासारखे वाटू नये म्हणून राज्यभरात २०२ बालकस्नेही न्यायालये उभारली जाणार आहेत. यापैकी ९१ कार्ट रूम पुर्ण झाली असून ७८ कोर्ट रूम चे काम अंतिम टप्प्यात आले आहे. तर ३३ कोर्ट विकसित करण्यासाठी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती आज रजिस्ट्रारच्यावतीने मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. पॉक्सो

बालविवाहाविरोधातील बाल न्यायालयांमध्ये



विविध कायदे पाळले जात आहेत कि नाही त्याकडे लक्ष देण्याचे आदेश फेब्रुवारी महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने देशातील प्रत्येक उच्च न्यायालयांना दिले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशांसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने स्वतः हन याचिका दाखल करुन घेतली आहे. त्या याचिकेवर मुख्य न्या. प्रदीप नंदराजोग आणि न्या. एन एम जामदार यांच्या खंडपीठासमोर आज याप्रकरणी सुनावणी झाली.

संगमनेरमध्ये तरुणाचा खून

संगमनेर, दि. २ (प्रतिनिधी) - संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द गावच्या शिवारात एका अज्ञात तरुणाचा खून करून मृतदेह दगडाच्या खाणीत टाकण्यात आल्याची घटना बुधवारी (१ मे) दुपारी दीडच्या सुमारास उघडकीस आली आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास वडझरी खुर्द शिवारातील किसन काळू थोरात यांच्या शेतातील दगड खाणीमध्ये एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. यात मयत व्यक्तीच्या डोक्याला जबर मारहाण करून पुरावा नष्ट करण्यासाठी त्याला दगडाच्या खाणीत टाकण्यात आल्याची शंका पोलिसांकडून उपस्थित केली जात आहे. वडझरी खुर्दचे पोलीस पाटील सुपेकर यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीच्या विरोधात तालुका पोलीस ठाण्यात खुनाच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. प्रकरणाचा पुढील तपास पो.नि.स्नील पाटील करीत आहे. दरम्यान खुनाचा प्रकार ऐकताच वडझरी खुर्द गावात एकच खळबळ उडाली आहे. खून नेमका कोणाचा झाला? कसा झाला? अशी सर्व चर्चा गावात रंगू लागली.

जाहीर नोटीस

(आर.ओ. २९८५१)

अंड. अमित बी. कडूस

तमाम लोकांना जाहीर नोटीसीने कळविण्यात येते की, खालील परिशिष्टात वर्णन केलेली मिळकत विद्यमान गलक श्री. संजय सिताराम कुंभारकर रा. मु. पं वनपुरी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे – ४१२३०१ यांनी सदर मिळकत त्यांचे नावे महसूली रेकॉर्डला दाखल असुन त्यांचे ताबे वहिवाटीत आहे असा भरवसा आमचे अशिलांना देवून सदर मिळकत विक्री करण्याचे मान्य व कबुल करून विसार पावती आमचे अशिलाचे नावे लिहन देवून विसारापोटी मोबदला रक्रम स्विकारलेली

तरी सदर मिळकतीवर कोणाचाही कसलाही गहाण, दान, लिज, पोटगी, साठेखत, खरेदीखत, लेखी व तोंडी करार, मदार, भाडेकरु इ. हक्क, गहाणखत, बेंक कर्ज, विकसन करारनामा, मखत्यारपत्र व अधिकार वा हितसंबंध असल्यास त्यांनी सदरची नोटीस प्रसिद्ध झाल्यापासून २**१ दिवसांचे आत सर्व** मुळ शगदपत्रानिशी समक्ष येऊन तशी आमची खात्री पटवून द्यावी अन्यथा सदरची मिळकत ही पूर्णपणे निर्वेध, निजोखमी व बोजारहित असून सदस्चे मिळकर्तीमध्ये कोणाचाही कसलाही हक्क, हितसंबंध वा अधिकार नाही व असल्यास त्यांनी तो जाणीवपूर्वक सोडून दिलेला आहे असे समजून आमचे आशिल पुढील खरेदीखताचा व्यवहार व दस्त नोंदणीचे काम पूर्ण करतील याची नोंद घ्यावी.

मेळकतीचे वर्णन : तु. पुरदर, पो. तु. ता. पुरदर, मे. द्य्यम निबंधक सो, पुरंदर याचे हद्दीतील व पूणे जिल्हा परिषद व पंचायत समिती पुरंदर, यांचे हद्दीतील गांव मौजे वनपुरी येथील गट क्रमांक ९२ यांसी क्षेत्र ०१ हे. २७ आर + पोटखराबा ०० हे. ०१ आर यासी आकार २ रू. ८४ पैसे यापैकी क्षेत्र ०० हे. १५.८७ आर यांसी चत्:सिमा येणेप्रमाणे: पूर्वेस : रस्ता व ओढा, पश्चिमेस : गट नं. ३१ लिहन देणार यांची मिळकत, **दक्षिणेस :** श्री. जगताप यांची जमीन मिळकत, उत्तरेस : श्री. मांद्ररे यांची शेतजमीन मिळकत, येणेप्रमाणे सदर मिळकत व त्यातील सर्व हकासह व वहिवाटीसह पुणे, दिनांक : 0३/0५/२०१९

ॲड. कबीर शेख ॲंड असोसिएट्स ऑ : आय १०२ व १०३, तळमजला, मेगा सेंटर, पुणे सोलापुर रोड, हडपसर, पुणे १३ मो. नं. ९८९०२०५५३७

उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा ना-

गरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि. पुणे ऋतुरंग संकुल, सी-डी बिल्डींग, १ला मजला, ४९/१, पर्वती, पुणे-सातारा रोड, अरण्येश्वर कॉर्नर,

अर्ज क्र. ११४५/१०१/२०१८/१९ शरद सहकारी बँक लि. मंचर, गुलटेकडी, पुणे

१) श्री. संतोष दामोदर खोपडे, सर्वे नं. १०४, खेड शिवापूर ता. हवेली, जि. पुणे (२) श्री. केतन काशिनाथ माने, ८१९ पद्मनाभन सोसायटी, पौड रोड, कोथरूड, पुणे-२९ (३) श्री. राहल हनुमंत खोपडे, ३१५ सर्वे नं. १७४

फ्लॅट नं. १६, प्रथमेश को ऑप. हौ. सोसा. कात्रज (४) श्री. सुजाता विलास देशमुख, फ्लॅट नं. २१, सी विंग, सदाश्भ को. ऑप सोसा. नऱ्हे, पुणे -४१

(५) श्री. विलास आत्माराम देशमुख, फ्लॅट नं. २१ सी विंग, सदाशुभ को. ऑप. सोसा. नऱ्हे, पुणे-४१ (६) सौ. स्वरुपा दामोदर खोपडे, आरएच-१ एम-१० दावा रक्कम रुपये १,३३,१३,६६७=०० सदर दाव्याचे कामी अर्जदार यांनी दाखल

केलेल्या अर्जातील प्रतिवादींना रजिस्टर पोस्टाने समन्स पाठवण्यात आलेले आहे. परंतु प्रतिवादी क्र. २ ते ६ यांना समन्स रुजू न झाल्याने / त्यांचा नवीन पत्ता उपनिर्दिष्ट अर्जासंबंधी आपले मांडण्यासाठी स्वतः जातीने दि. ०३/०५/२०१९ रोजी दुपारी १२.०० वाजता दाव्यासंबंधीच्या कागदपत्रासः

आपण या न्यायालयात हजर राहावे

सदर नोटिसीद्वारा प्रतिवादी क्र. २ ते ६ यांना असेही कळविण्यात येते की, वरील तारखेस आपण वेळेवर हजर न राहिल्यास आपल्या गैरहजेरीत अर्जाची सुनावणी घेण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी. त्याचप्रमाणे वरील तारखेस अगर तत्पूर्वी आपला संपूर्ण पत्ता कळविण्यात कसूर केल्यास आपला बचाव रद्द समजण्यात येईल. म्हणून आज दिनांक ३० एप्रिल २०१९ रोजी माझी सही व कार्यालयीन मुद्रेसह हे जाहीर समन्स दिले

(शिक्षा) उपनिबंधक सहकारी संस्था (परसेवा) पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि. पणे (पा. क्र. १९०५०२९८५८)

जाहीर नोटीस

खाली परिशिष्टात नमूद केलेल्या मिळकती श्री. अजित गंगाधर पाडेकर यांचे मालकी वहिवाटीच्या असून त्यांनी सदर मिळकती निर्वेध व पणनयोग्य असल्याची खात्री देऊन सदर मिळकती आमचे अशिलांना विक्री करण्याचे मान्य केलेले आहे. तरी परिशिष्टातील मिळकतीबाबत) कोणाचाही तोंडी/ लेखी करार, विक्री, गहाण, दान, बोजा, विरुद्ध कब्जा, वारसाहक्क, पोटगी इ. वा) इतर कोणताही हक्क असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासन २१ दिवसांत, त्याबाबत समक्ष, मळ कागदपत्रांनिशी, आमची खात्री पटवृन द्यावी. अन्यथा सदर मिळकती पणनयोग्य आहेत, त्यामध्ये इतर कोणाचा कसलाही हक्क नाही व असल्यास तो त्यांनी जाणीवपूर्वक सोड्न दिलेला आहे असे

परिशिष्ट- तू. जि. पूणे, तालुका मावळ मौजे भाजेगाव येथील जमीन मिळकती त्यांची क्षेत्रे व चतु:सीमा- **(अ) गट नं. २१/१** एकूण क्षेत्र ०८ हे.०८ आर पैकी वर नमूद व्यक्तींच्या मालकीचे क्षेत्र '०० हे.९ आर' तसेच जाणे येणेच्या २० फुट रस्ता क्षेत्रासह. (ब) गट नं. २१/२ एकुण क्षेत्र ०० हे.३३ आर पैकी वर नमूद व्यक्तींच्या मालकीचे क्षेत्र **'०० हे.१९.३८ आर'**

वर परिशिष्ट (अ)आणि (ब) मध्ये नमूद एकूण **'२८.३८ आर'** क्षेत्र व त्यावरील ६५०० चौ फूट लोड बेअरिंगचे बांधकाम व पत्राशेड तसेच सदर एकुण २८.३८ आर क्षेत्रावरील प्लॅन्ट व संपूर्ण मिशनरी व स्टॉकसह यांसी चतु:सीमा-पूर्वेस- गट नं. १२, दक्षिणेस- गट नं. १३, पश्चिमेस- गट

उन्मेष देशपांडे ॲण्ड असोसिएटस, ॲडव्होकेट

फोन-८३७९०५११११

समजून पढील व्यवहार करण्यात येईल. मुदतीनंतर कोणतीही तक्रार चालणार नाही.

नं.२२ व २३, उत्तरेस- गट नं. २०,२४, व २० फूट रस्ता.

ऑफिस नं.५, डीएसके रोहित, ऑफ जे.एम. रोड, शिवाजीनगर, पुणे-०४ (पा. क्र. बी १९०४०१९६७८)

Quick Heal

QUICK HEAL TECHNOLOGIES LIMITED

Pune 411014, Maharashtra, India; Phone: +91 20 66813232, Website: www.quickheal.com; Email: cs@quickheal.co.in

Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and other applicable provisions, NOTICE IS HEREBY GIVEN that a Meeting of the Board of Directors of the Company shall be held on Friday, May 10, 2019 at Marvel Edge, 7010 C & D, 7th Floor, Vimannagar, Pune, Maharashtra 411 014 to inter alia consider and approve the Standalone and Consolidated audited financial Results of the Company for the quarter/year ended March 31, 2019 and recommendation of dividend on equity shares, if any, for the said year.

The outcome of the above meeting will be available on the website of the Company www.quickheal.co.in and also on the website of BSE Limited and National Stock Exchange of India Limited viz. www.bseindia.com and www.nseindia.com, respectively.

Pursuant to the Company code to regulate, monitor and report trading by Directors, Promoters, Designated Employees and Connected Persons of the Company, the Trading Window Close Period has commenced from April 01, 2019 and will end 48 hours after the financial results are made

रस्ता**, पश्चिमेस :** श्री. मिरचंदानी यांची मिळकत**, उत्तरेस :** जुना गट नं. २३४४

CIN - L72200MH1995PLC091408 Regd office: Marvel Edge, Office No.7010, C & D, 7th Floor, Viman Nagar,

Pursuant to Regulation 29 read with Regulation 47 of the SEBI (Listing

public on May 10, 2019.

Kailash Katkar Managing Director & CEO

NOTICE

For Quick Heal Technologies Limited

Place : Pune

A/204, Sahil Sarvadaa S. No. 38/5B + 9. Date: May 02, 2019 Kondhwa Khurd, Pune – 411 048

(DIN: 00397191)